

**महाराष्ट्र शासन,**

**वित्त विभाग,**

परिपत्रक क्रमांक : गुविनि-1099/प्र.क्र.23/99/विनियम.

मंत्रालय, मुंबई-400 032. दिनांक 17 जून, 1999.

- संदर्भ:-**
- 1) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक-एफएनआर-1069/583/सात, दिनांक 13 ऑगस्ट, 1969
  - 2) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक-एफएनआर-1069/2345/सात, दिनांक 13 जानेवारी, 1970.
  - 3) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-एफएनआर-1085/सीआर-266/सर्वसाधारण-5, दिनांक 19 एप्रिल, 1985.
  - 4) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक-एफएनआर-1090/172/विनियम, दिनांक 5 मे, 1990.

**शासन परिपत्रक :-** राज्य शासकीय अधिका-यांची वेतनश्रेणी दिनांक 1 जानेवारी, 1996 पासून शासन अधिसूचना क्रमांक-वेपुर-1298/प्र.क्र.13/98/सेवा-10, दिनांक 10 डिसेंबर, 1998 अन्वये सुधारण्यात आली, ही बाब विचारात घेऊन आणि संदर्भाधीन दिनांक 12 ऑगस्ट, 1969 व 13 जानेवारी, 1970 चे शासन परिपत्रक आणि दिनांक 19 एप्रिल, 1985 चे शासन निर्णय, निष्प्रभावित करून शासकीय अधिका-याने शासकीय वाहनाचा विनामूल्य उपयोग करण्याबाबत पुढील आदेश देण्यात येत आहेत.

- 1) राज्य शासकीय अधिका-यांनी व्ही.आय.पी. वा वरिष्ठ अधिकारी यांना आणणे किंवा भेटणे याकरिता त्यांच्या निवासस्थानापासून अथवा कार्यालयापासून ते विमानतळ, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅण्ड वगैरेसाठी केलेला प्रवास व कार्यालयीन प्रवासाच्या उद्देशाने विमानतळावर जाणे किंवा येणे यासाठी केलेला प्रवास हे कार्यालयीन प्रवास म्हणून समजण्यात यावेत.
  - 2) राज्य शासनाचे सचिव व त्यावरील दर्जाचे तसेच दिनांक 1 जानेवारी, 1996 पासून रु.16,400-450-20,000 आणि त्यापेक्षा जास्त वेतनश्रेणीमध्ये वेतन असलेले विभाग प्रमुख ह्या अधिका-यांना शासकीय वाहनाने त्यांचे निवासस्थान व कार्यालय ह्यामधील प्रवास विनामूल्य करण्यास अनुमती राहिल. असा प्रवास कर्तव्य प्रवास (ड्युटी-जर्नी) म्हणून समजण्यात यावा.
2. हे आदेश शासन निर्णय निर्गमित केलेल्या दिनांकापासून लागू होतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अं. ज. खानविलकर,  
कार्यासन अधिकारी, वित्त विभाग.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई-400 020,

महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई-400 020,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रि/मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

(कृ.मा.प.)

रांचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,  
राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव,

उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई,

\* प्रगुळा न्यायाधीश, कुटुंब न्यायालय, नागपूर/मुंबई, वांद्रे, मुंबई-400 051,

उप रांचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/  
अमरावती,

उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/पुणे/  
नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

सर्व उप कोषागार अधिकारी,

मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखा, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि  
कार्यालय प्रमुख,

मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांच्या अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

विशेष आयुक्त, महाराष्ट्र रावन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली-110 001,

निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.

\* पत्राने.

\* \* \* \* \*